



दूरध्वनी : २५३३ १२११
२५३३ १५९०

ठाणे महानगरपालिका , ठाणे.

महापालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग , चंदनवाडी , पांचपाखाडी, ठाणे - ४००६०२
THE MUNICIPAL CORPORATION OF THE CITY OF THANE

कृत्रिम तलावांमधील श्रींच्या विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद

ठाणे शहरात दीड दिवसांच्या 14,821 गणेश मुर्तीचे विसर्जन

10 हजार 386 गणेश मुर्तीचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

ठाणे (15) : ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन शुक्रवारी भक्तीमय वातावरणात पार पडले. यावर्षी शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 14,821 गणेश मुर्तीचे विसर्जन झाले. यापैकी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची संकल्पना राबवून राज्यात पर्यावरणभिमुख गणेशोत्सवाचा आदर्शपट घालून देणा-या ठाणे महापालिकेच्या पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्थेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये शहरातील दीड दिवसांच्या तब्बल 10,386 गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले असून याहीवर्षी पर्यावरणपुरक गणेश विसर्जनाकडे भाविकांचा वाढता प्रतिसाद असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या गणेश मुर्ती स्वीकृत केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 361 गणेश मुर्तीचे तसेच 14 सार्वजनिक गणेश मुर्तीचे महापालिकेच्यावतीने विधीवत विसर्जन करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार व्यक्त केले आहेत.

ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, आणि सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी पर्यायी गणेश विसर्जन व्यवस्था केली आहे. या व्यवस्थेतर्गत रायलादेवी येथे दोन, आंबेघोसाळे, उपवन पालायदेवी, निळकंठ वुड्स टिकुजीनी वाडी-बाळकुम रेवाळे, खारे गाव आदी ठिकाणी एकूण 11 कृत्रीम तलावांची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. तर पारसिक रेती बंदर आणि कोलशेत बंदर याबरोबरच मिटबंदर, कळवा, गायमुख येथे विसर्जन महाघाट निर्माण केले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव येथील दत्तघाट येथेही पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मासुंदा तलावाच्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या घाटावर ही गणेश मुर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी महापालिकेने निर्माण केलेल्या या पर्यायी व्यवस्थेचा लाभ उठवित शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दीड दिवसांच्या गणपतीचे कृत्रीम तलावामध्ये वाजत गाजत विधीवत विसर्जन केले. यावर्षी खारेगाव तलाव येथे 660 घरगुती गणेश मुर्ती, मासुंदा तलाव तसेच अहिल्यादेवी तलाव येथे मिळून 2355 घरगुती गणेश मुर्ती, आंबेघोसाळे तलाव येथे 524 घरगुती गणेश मुर्ती, रेवाळे तलाव येथे 607 घरगुती गणेश मुर्ती व 6 सार्वजनिक गणेश मुर्ती, मुल्लाबाग येथे 805 घरगुती गणेश मुर्ती, खडकाळी तलाव येथे 290 घरगुती गणेश मुर्ती, शंकर मंदिर तलाव येथे 71 घरगुती गणेश मुर्ती, उपवन तलाव येथे 2098 घरगुती गणेश मुर्ती, न्यू शिवाजी कळवा तलाव येथे 760 घरगुती गणेश मुर्ती, रतुपार्क येथे 560 घरगुती गणेश मुर्तीचे महापालिकेच्या पर्यावरणपूरक व्यवस्थेअंतर्गत विधीवत विसर्जन करण्यात आले. तर मिटबंदर घाट येथे 682 घरगुती गणेश मुर्ती, रायलादेवी तलाव घाट-1 येथे 716, रायलादेवी तलाव घाट-2 येथे 1301 घरगुती गणेश मुर्ती, कोलशेत घाट-1 व 2 येथे 1044 घरगुती गणेश मुर्ती व 4 सार्वजनिक गणेश मुर्ती, दिवा विसर्जन घाट येथे 580 घरगुती

गणेश मुर्ती, पारसिक घाट येथे 690 घरगुती गणेश मुर्ती, 4 सार्वजनिक गणेश मुर्ती, 361 स्वीकृत गणेश मुर्ती तर कळवा आणि गायमुख घाट मिळून 703 गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यात आले.

दरम्यान विसर्जन स्थळी महापालिकेने आरतीस्थाने आणि निर्माल्य कलश या व्यवस्थेबरोबरच नागरिकांना श्री गणेश विसर्जन सोहळा पाहता यावा यासाठी विशेष व्यवस्था, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, गणेश भक्तांच्या वाहनांसाठी वाहन तळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, प्रखर विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.